



# सहसंचालक,, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नागपूर

शासकीय तंत्रनिकेतन परिसर, सदर, नागपूर

दुरध्वनी क्र. 0712-6465145/46

कार्यासन दु. क्र. 0712-6465145

E-mail : [ronagpur@dtmaharashtra.gov.in](mailto:ronagpur@dtmaharashtra.gov.in)

Website: [rdtenagpur.org.in](http://rdtenagpur.org.in)

अतितात्काळ

क्र.तशिस/प्राकाना/शैवि-1/ME/MTech./2017/ 2105

दिनांक:- 26 JUL 2017

प्रति,

संचालक/प्राचार्य,  
सर्व अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी संस्था,  
नागपूर विभाग, नागपूर.

विषय:- शै. वर्ष 2017-18 एमई/एम.टेक. अभियांत्रिकी प्रवेशाच्या पात्रतेबाबत.

संदर्भ:- शै. वर्ष 2017-18 प्रथम वर्ष एमई/एम.टेक. अभियांत्रिकी प्रवेशाकरीता असलेले माहिती पुस्तकातील शैक्षणिक पात्रता.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येत आहे की, शै. वर्ष 2017-18 करीता एमई/एम.टेक. अभियांत्रिकी प्रवेशाकरीता माहिती पुस्तिकेतील पान क्र. ११ मध्ये नमुद करण्यात आलेल्या प्रवेशाच्या पात्रतेच्या निकषानुसारच संस्था स्तरावरील प्रवेश (Institute Level & Against CAP) निश्चीत करण्यात यावेत.

वरील निकषाव्यतिरिक्त आपल्या संस्थेत प्रवेश झाले असल्याचे आढळून आल्यास अश्या प्रकारच्या प्रवेशास या कार्यालयाची मान्यता मिळणार नाही तसेच त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधीत संस्थेची राहिल याबाबत कृपया नोंद घ्यावी.

सहपत्र:- वरीलप्रमाणे

(गुलामाबाव ठाकरे)  
सहसंचालक  
तंत्रशिक्षण वि.का., नागपूर

<p style="writing-mode: vertical-rl; transform: rotate(180deg);">Engineering and Technology (M.E./M.Tech.)</p>	<p><b>For Maharashtra Candidature Candidate and All India Candidature Candidate,-</b></p> <p>(i) The Candidate should be an Indian National;</p> <p>(ii) Passed Bachelor Degree in the relevant field of Engineering and Technology from All India Council for Technical Education or Central or State Government approved institutions or equivalent, with at least 50% marks (at least 45% marks in case of candidates of Backward class categories and persons with disability belonging to Maharashtra State only);</p> <p>(iii) Passed Bachelor Degree in the relevant course of Engineering and Technology as specified in the eligibility criteria for admission to a Post Graduate Degree course of the concerned University for which admission is being sought;</p> <p>(iv) Obtained score in Graduates Aptitude Test in Engineering (GATE) conducted by Indian Institute of Technology;</p> <p>Or</p> <p>(iv) For sponsored candidates, minimum of two years of full time work experience in a registered firm/ company/industry/ educational and/ or research institute/ any Government Department or Government Autonomous Organization in the relevant field in which admission is being sought.</p> <p><b>(2) Children of NRI / OCI / PIO, Children of Indian workers in the Gulf countries, Foreign National.—</b></p> <p>(i) Passed Bachelor Degree in the relevant field of Engineering and Technology from All India Council for Technical Education or Central or State Government approved institutions or equivalent, with at least 50 % marks;</p> <p>(ii) Passed Bachelor Degree in the relevant course of Engineering and Technology as specified in the eligibility criteria for admission to a Post Graduate Degree course of the concerned University for which admission is being sought.</p>
<p style="writing-mode: vertical-rl; transform: rotate(180deg);">Architecture (M.Arch.)</p>	<p><b>(1) Maharashtra Candidature Candidate and All India Candidature Candidates,-</b></p> <p>(i) The candidate should be an Indian National;</p> <p>(ii) Passed Bachelor Degree in Architecture from All India Council for Technical Education or Council of Architecture or Central or State Government approved institutions or equivalent, with at least 50 % marks (at least 45% marks in case of candidates of Backward class categories and persons with disability belonging to Maharashtra State only);</p> <p>(iii) Obtained score in MAH-M.ARCH-CET 2017.</p> <p><b>(2) Children of NRI / OCI / PIO, Children of Indian workers in the Gulf countries, Foreign National .—</b></p> <p>Passed Bachelor Degree in Architecture from All India Council for Technical Education or Council of Architecture or Central or State Government approved institutions or equivalent, with at least 50 % marks.</p>